

पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग (म. व पु.)
शासन परीपत्रक क्रमांक :-आरपीए/३४२३/प्र.क्र.२२४/र-४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक:- १५.०२.२०२४

वाचा:- १. महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.आरपीए/२०२२/प्र.क्र.०९/र-१, दि. १८.०९.२०२२
२. विभागीय आयुक्त पुणे यांचे पत्र क्र.पुनर्व/अ.का./आरआर/कावि/२०८१/२०२३,
दि. ०९.०९.२०२३

प्रस्तावना:-

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव असलेले शेरे उठविण्याबाबत महसूल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक १८.०९.२०२२ अन्वये कार्यपध्दती निश्चित केलेली आहे.

सदर शासन निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामधील गटांवरील ज्या स्लॅबपात्र खातेदारांच्या/भूधारकांच्या जमिनींना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत किंवा भविष्यात उपलब्ध होणार आहेत, परंतु सदर जमिनींचा संपादन निवाडा किंवा संपादन अद्यापर्यंत करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी विभागीय आयुक्त, पुणे यांनी विहित समितीच्या मान्यतेने दिनांक ०९.०९.२०२३ रोजी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने "पुनर्वसनासाठी राखीव" असे ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात नोंदविलेले शेरे कमी करणेची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परीपत्रक:-

पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील खालील तक्त्यामध्ये नमुद गावांमधील गटांच्या जमिनींच्या हस्तांतरण व्यवहारावर पुनर्वसन अधिनियमानुसार निर्बंध लादण्यासाठी ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात पुनर्वसनासाठी राखीव असे नमुद केलेले शेरे कमी करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.

अटी व शर्ती:-

- १) सदरच्या गटांमधील क्षेत्राच्या भुसंपादनाबाबतची कार्यवाही झालेली नाही, तसेच भुसंपादन निवाडा घोषित झालेला नाही, याबाबतची खातरजमा जिल्हाधिकारी पुणे यांनी करण्याच्या अधिन राहून शेरे उक्त महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक १८.०९.२०२२ नुसार उठविण्याची कार्यवाही करण्यात यावी.
- २) ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नमुद क्षेत्रावरील पुनर्वसनासाठी राखीव शेरा उठविणेबाबत आपल्या कार्यालयाने प्रस्तावित केलेल्या अर्जदार यांच्या हिश्यापुरते असणाऱ्या क्षेत्रावरीलच पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा उठविणेबाबतची कार्यवाही करावी. ७/१२ उताऱ्यावर संबंधितांचे किती क्षेत्र आहे, याबाबतची खातरजमा करण्यात यावी.

३) सदर आदेशाबाबतची अंमलबजावणी तात्काळ करुन त्याबाबतचा कार्यपालन अहवाल शासनास १५ दिवसांत अहवाल सादर करण्यात यावा.

तक्ता

प्रकल्पाचे नाव चासकमान प्रकल्प तापुणे .खेड जि .		
अ.क्र.	गावांचे नाव	गट नंबर
१.	उरळगाव	१०, ४५, ४९, ५०, ५६, ५८, ६४, ६६, ६७, ६८, ६९, ७१, ७४, ८०, ८१, ८५, ८६, ८७, ८९, ९३, ९५, ९८, ९९, १००, १०१, १०६, १०८, १०९, ११५, ११६, ११७, १२२, १२४, १२९, १३१, १३२, १३३, १३४, १३७, १४८, १५०, १५१, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १६५, १७९, १८७, १८८, १९२, १९४, १९६, १९८, २०२, २०४, २१०, २१८, २२०, २२३, २४१, २४२, २४३, २४४, २४९, २५०, २६३, २६५, २६९, २७०, २७१, २७२, २७९, २८२, २८९, २९१, २९३, २९४, ३००, ३१०, ३११, ३१२, ३१६, ३१७, ३२३, ३३१, ३३९, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५१, ३५२, ३५३, ३५६, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३७०, ३७९, ३९२, ३९७, ३९८, ४००, ४१२, ४१४, ४१६, ४१७, ४१८, ४२०, ४२२, ४३०, ४३४, ४३५, ४३९, ४४०, ४६३, ४६४, ४७३, ४७६, ४७८, ४८०, ४८१, ४८३, ४८४, ४९४, ४९५, ४९९, ५००, ५०४, ५०५, ५०६, ५०८, ५११, ५१२, ५२३, ५२७, ५२८, ५२९, ५३४, ५३५, ५३६, ५३७, ५४६, ५५२, ५५३, ५५४, ५५७, ५५८, ५६५, ५६८, ५७४, ५९७, ६०१, ६२१, ६३०, ६३७, ६५२, ६५३, ६५६, ६५७, ६५९, ६६३, ६६६, ६७४, ६७५, ६७८, ६८९, ६९०, ६९२, ६९३, ६९६, ६९७, ६९९, ७०३, ७०५, ७१०, ७१३, ७१५, ७१९, ७२०, ७२३, ७२४, ७२६, ७२७, ७३०, ७५२, ७५४, ७५६, ७५७, ७६१, ७६२, ७६८, ७६९, ७७१, ७७४, ७७५, ७७६, ७९३, ७९६, ७९७, ७९८, ,८०६८११,८१३,८१७,८२७, १०७/१ ,१४६/१ ,१५८/२ ,१६१/१ ,१६४/१ ,१६९/१ ,१७८/१ ,१८०/१ ,२०५/१ , २१२/१ ,ओ/२५२/१ ,२५२/२ ,२७४/२ ,ब/२८८/१ ,५१३/२ ,५५०/१ ,५९८/१ ,६३/२ , ६८८/१ ,७१२/२ ,७१६/१ ,७१६/३ ,७४९/३ ,७४९/४ ,७५१/३ ,७५९ ,ब/७७९/१ , ८००/२ ,८०७/१/ओ/२ ,८१२/१ ,९४/१ ,ड/
२.	आलेगाव पागा	१०७, ११०, १११, ११७, १५१-२, १६४, ३३९/ ,अ१३४०/१ ,ब/६८३ ,७०१
३.	अरणगाव	३७, ४५/१/अ ,४७/१ ,अ/४८/२ ,अ/७५/२ ,७७/१ ,८२/१ ,९४ ,१०३
४.	खंडाळे	४१७, १४९
५.	निर्वी	२७, २०९, ३९३, ४९६, ५००, ५०४/१, ५०४/२, १०, १६, ३०, ३९, ४७, ५१, ५५, ९४, ११४, ११६, १३०, १३६, १४३, १६५, १९४, १९९, २२१, २२६, २३२, २७०, ३५०, ३७७, ३८५, ४२०, ४२१, ४२७, ४२८, ४४१, ४६५, ४८०, ५०९, ५१३, ५२०, ५३६, ५६५, ५६७, ५७७, ५९४, ६१८, ६२७, ६३०, ६६२, १०१/१, १४५/१, १४५/२, १४६/३, १५०/१, २०५/२, २२८/२, ३४२/१/अ ,३४२/१ ,ब/४३५/१ ,४७८/३ ,४९९/२ ,५१०/१ ,५५८/१ , ५९५१/ , ६३९/६, ६५४/१, ६५५/१, ६५५/२/अ ,७०३/४
६.	भांबर्डे	४९७/१/७
७.	रांजणगाव गणपती	३१५, ३२२, ३२४, ३२५, ३४७, ३५०, ३६०, ३६५, ३९६, ३९८, ४०१, ४२१, ४२२, ४३४, ४५४, ४७१, ४८२, ४८४, ४८६, ५२९, ५५४, ५९०, ५९९, ६०३, ६६४, ३६४, ४१७/६, ४१८/१, ४१९/१
८.	काळेचीवाडी	१३३, १३९, २०३, २०५, २१०, २४९, २५३,
९.	मांजेरवाडी	७४/१
१०.	दोंदे	१४८३, ११५८

११.	चांडोली	१०७, ७९/१
१२.	कडुस	६८०, ७०८, ७४०, ७६९, ८१२
१३.	पांगरी	७५, ९-१, १०/३/अ, १४/२, अ/१४/२, ब/३७/२
१४.	पाडळी	२२, १४०, १४२, १४४, ११-१
१५.	राजगुरुनगर	२२८/२, २३३/१, २४०/३, ९२/१,
१६.	सातकरस्थळ	१०१/१, १५/१, १५६/१, १५६/८, १८/१, १८/२, १८०/१, १९०/अ, २५/१
१७.	शिरोली	१०१६, २५७/१
१८.	होलेवाडी	१९९
१९.	वाकी बु.	६७, १६३, २१३, २१७, २६९, ३०८, ३१८, ३४१, ३४४, ३९९, ४४५, ४५०, ४६४, ४६८, ५१४, ६७२, ६८१, ६९२, ७४०, ७८४, ८०५, ८१३, ८२१, ८३८, ८३९, ४५६/१
२०.	खरपुडी बु.	१२८३, १३५३, १३६/१, १३८४, १३९१, १४७९, १५०६, १५१२, २४६, ३९७, ५३७, ६९८, ७८८/१, ७९३, ९३
२१.	कालूस	३७३/१, ७१०, ७१४, ७५४, ९४०, १२८०, १२९४, १४३७, १८४४, १८४६, २३९२, ९२४
२२.	खरपुडी खुर्द	८, ३४, ३७, ५८, ६६, १०५, १३०, १३३, १३७, १५८, १५९, १६०, १६१, १९३, २००, २१०, २१६, २३५, २४६, २६५, २६६, २६९, २९१, २९४, ३१८, ३२५,
२३.	बुट्टेवाडी	६४/११
२४.	कोरेगाव भिमा	६, २४, १७४, १८०, २३०, २६३/१/अ, ३०२/१, ३८३, ४००/२, ४०२, ४१०/२, ४३९, ७५५, ९१९, ९३१, ९३२/२, ६६८,
२५.	टाकळी भिमा	५, ६४, ६८, ७४, ९८, १२५, १९७, २१०, २२४, २७१, ३०१, ३१७, ३२८, ३३०, ३६२, ३७८, ३८४, ३८६, ३९०, ४६४, ४९२, ५३८, ५४३, ५४५, ५५०, ५५३, ६८०, ६८१, ६८४, ६९६, ७०८, ७१७, ७५०, ८१७, ८९६, ९११, ९१३, २५४/१/१, १००/२, १०१/३, १२०/१, १२४/१, १५१/२/२, १५९/१, २३४/ ,अ२२३९/१, ७०६/१, ७५७/२, ८२/३, ९००/३, ९०१/१, ९०२/३, ९१५/१/अ/१/१, ९२/१, ९२/२, ४१४, ३३, ३५, ३६, ५४, ५५, ६१, ८०, ८७, ९१, ११३, ११५, १२३, १३०, १३१, १५३, १५४, १५५, १६४, १८५, १९३, १९८, २०१, २०२, २२२, २२५, २४९, २६३, २६४, २७७, २९६, २९७, २९८, ३४५, ३५०, ३५२, ३६०, ३८७, ४०५, ४५०, ४५७, ४६२, ५२५, ५२६, ५३७, ५४१, ५५२, ५६२, ५६४, ५६७, ६१८, ६२०, ६२१, ६८३, ७०९, ७१०, ७१६, ७५६, ७७१, ७९६, ८०२, ८०६, ८०७, ८२५, ८४६, ९०९, ९१२, २५४, १२०, १५१, २७३, ३१३, ३१३/१, ४१५, ४४८, ४५६, ५१७, ५३, ५७०, ५७४, ५७७, ५९, ५९/१/ब/१, ६, ७०६, ७५७, ८००, ९००, ९०२, ९१५,
२६.	तळेगांव ढमढेरे	१२०४, १२०५, ११८३, १२१७, १९७४, १९९१.१९८६, २०६२, २०९८, २१८३, ३४२१, ३४१९, ३९५८, ३९८४, १९२९-२, १९५४-१, १९७८-२, २०४२-१, २०६६-३, ११४, १३२/१, १६३७, १६४/१, १६४०, १६५, १६७१, १७०९, १८०७/२, २२०/२/अ, २७४९, २७५४, २७६५/१, ३२७६, ३३७८, ३३८३, ३३८६, ३३८८, ३५२, ५५०, ७७, ७२, ८७, २०६, २१२.४१७, २६४, ३१६, ३१७, ३२५, ३२९, ३३७, ४२१, १४४, ४३८, ४४३, ४६१, ४९४, ५१९, ७५९, ७७५, ८६१, ९३६, १००२, १००४, १००५, १०३६, १०५९, १०८६, १०८९, १०९५, ११०३, ११२१, ११३८, ११३९, ११४१, ११४५, ५०२, ११६०, ११८६, ११९८, १२०३, १२०७, १२०८, १२१०, १२१७, ११८३, १३०८, १३१८, १३२०, १३३४, १३५२, १३५३, १३५४, १३६२, १४०५, १४६९, १४८७, १४९२, १५०४, १५१३, १५१५, १५३०, १५३१, १५३४, १५३५, १५४०, १५४५, १५५८, १५६३, १५६८, १५७८, १६३६, १६५०, १६५२, १६५४, १६५५, १६५७, १६६३, १६६४, १६७४, १६७५, १६७९, १६८०, १६८१, १६८२, १६८४, १७०५, १७६०.१७५६, १७६७, १७७१, १७७५, १७८१, १७९०,

		<p>१७९१, १७९४, १७९६, १८००, १८०३, १८०४, १८०५, १८०६, १८०९, १८१६, १८१९, १८२०, १८२३, १८२७, १८३६, १८३८, १८३९, १८५८, १८५९, १८६०, १८६६, १८७२, १८८२, १८८३, १९०८, १९१२, १९१७, १९१८, १९२०, १९२३, १९२५, १९२८, १९३३, १९३४, १९३६, १९३७, १९३९, १९५१, १९५२, १९५३, १९५४, १९५७, १९५८, १९६७, १९७०, १९७६, १९७९, १९८२, १९८३, १९८४, १९८६, १९९१, १९९३, १९९४, १९९५, १९९८, २००३, २००६, २०१५, २०१६, २०१८, , २०२१२०२२, २०२३, २०२४, २०४१, २०४३, २०५३, २०६७, २१००, २१०४, २१०५, २१०८, २११६, २११८, २१२२, २१२३, २१२९, २१३०, २१७२, २१८२, २१८८, २१९३, २१९९, २२००, २२०२, २२३६, २२४४, २२५९, २२६०, २२६६, २२६७, २२८३, २३०४, २३२०, २३२१, २३२३, २३२७, २३३५, २३४८, २३५२, २३५७, २३५८, २३५९, २३६५, २३३९, २३७७, २३८१, २३९८, २३९९, २४०२, २४०८, २४१२, २४१६, २४४३, २४४५, २४४७, २४५०, २४५२, २४६४, २४६८, २४७६, २४८४, २४८५, २४८६, २४९०, २४९२, २४९३, २५०२, २५०५, २५४६, २५१२, २५१४, २५१५, २५१७, २५२१, २५२४, २५२५, २५४३, २५४७, २५४८, २५४९, २५५१, २५५५, २५५६, २५५८, २५६०, २५६४, २५६९, २५७२, २५७५, २५८८, २६०४, २६०५, २६२१, २६२२, २६२३, २६२७, २६२९, २६३०, २५६३, २६३२, २६३३, २६३४, २६३६, २६४८, २६५०, २६५४, २६५५, २६५७, २६६६, २६८९, २६९०, २६९५, २७१४, २७६५, २७६६, २७६८, २८०७, २८१०, २८१६, २८५०, २८५१, २८५४, २८५६, २८५८, २८५९, २८६०, २८७१, २८७७, २८८०, २८८२, २८८७, २८९२, २९००, २९०१, २९०३, २९०६, २९०७, २९०८, २९३०, २९३८, २९४९, २९५०, २९५७, २९५९, २९६०, २९६२, २९६५, २९६९, २९७१, २९७६, २९८१, २९८२, २९८३, २९९६, ३०१२, ३०२६, ३०२७, ३०२९, ३०३०, ३०३२, ३०४५, ३०५४, ३०५५, ३०५७, ३०६९, ३०७४, ३०७६, ३०७८, ३०८०, ३०८१, ३०८२, ३०८७, ३१०५, ३१३७, ३१३८, ३१५१, ३१५९, ३१७५, ३१८४, ३१८५, ३२०५, ३२२५, ३२२६, ३२२९, ३२४९, ३२५४, ३२५५, ३२५६, ३२७९, ३३२३, ३३२९, ३३३२, ३३३८, ३३४२, ३३४४, ३३४७, ३३५३, ३३५७, ३३५८, ३३६०, ३३६१, ३३६९, ३३७२, ३३७६, ३३७७, ३३८७, ३३८८, ३३९१, ३३९४, ३३९६, ३४००, ३४०२, ३४०६, ३४०७, ३४०८, ३४०९, ३४१०, ३४१४, ३४१८, ३४२९, ३४३०, ३४३७, ३५३४, ३५३७, ३५४०, ३५४२, ३५४३, ३५४४, ३५४६, ३५६७, ३६२१, ३६३१, ३६३२, ३६४६, ३६५३, ३६७४, ३६९५, ३७०७, ३७१६, ३९२२, ३९५७, ३९६०, ३९६८, ३९७१, ३९९४, ४१७६, १९२९, १९५४, १९७५६, २८४९१, १९७८, २०४२, २०६६, २१४७/१, २१४७/२, २२३९, २४५७, २४८७, २८८९, ३०८६/१, ३१७१, ३२५३, १४०७, १५७०, १८०७</p>
२७.	निमगांव म्हाळुंगी	<p>१८५, २१४, ५९१, ६४९, ६८३, ८७५, २-५, १०३५/१, १२१/ब, ३, ब/३३८/१, ४५६/१, ४८३/१, अ/४८३/१, ब/५४६/२, ७६२/२, ४, ६, १२, २०, २७, ३०, ३४, ३६, ३९, ६३, ७३, १०७, १११, ११३, ११८, १४३, १४७, १४९, १५२, १५४, १५७, १५८, १६७, १७१, १७५, १८२, १८७, २१०, २१२, २१३, २४६, २४९, २५३, २१८, ३५७, ३५९, ३७५, ४१०, ४१३, ४२०, ४२६, ४२८, ४३२, ४३३, ४३६, ४३८, ४४५, ४४६, ४७५४७६, , ४९३, ४९४, ५४१, ५६९, ५७०, ५७६, ५९४, ५९५, ६०२, ६०८, ६१०, ६१४, ६१५, ६२२, ६२५, ६२७, ६३०, ६३२, ६३४, ६८०, ६८५, ६९५, ६९९, ७००, ७२६, ७२८, ७३८, ७४१, ७५८, ७६०, ७७१, ७८६, ७९८, ८०८, ८४०, ८५१, , ८५२, ८५५, ८५९, ८६८, ९२७, ९४१, ९५०, ९६६, ९९७, १०१९, १०२२, १०२७, १०२८, १०२९, १०३०, १०४०, १०४४, १०४६, १०४८, १०७५, १०७६, १०८०, १०९१, १०९६, ११०२, १११५, १११७, १११८, ११३१, ११४४, ११४७, २, ३१, १०३५, १०३५/२, १२१, ३, ३१, ३१/४, ३३४, ३३८, ३४४/१, ३४४/२, ४५६, ४९६/१, १४९६/२, ५५८/१, ५५८/२, ६१२,</p>

२८.	आपटी	२, ५, १०, ११, १८, २२, ४५, ६९, ८९, ९०, ९३, १०१, १०४, १०६, १०८, ११०, ११४, १२३, १२४, १२६, १३२, १९३, १९९, २७८, ०१६५/२/१, ०२००/२/१, ०२०२/१/२, ०२०२/२/२, ११७/२, १२२/२, १२६/२, १४१/२, १४४/२, १४६/१, १५२/२, १६४/२, १७४/१, १७५/२, १७६/१, १७८/२, १८२/२, १८३/२, १९/१, १९/२/१, १९२/२, १९६/२, १९७/२, १९८/२, २०/२, २०१/२, २०३/२, २०४/१, २०६/१, २०७/१, २०७/२, २१५/१, २१९/२, २२४/२, २३३/१, ४०/२/१, ६४/३, ७१/२/१, ८७/२/१, १२७, १२९, १३०, १३५, १३६, १३७, १३८, १४१, १४२, १४४, १४६, १५०, १७४, २०२, २०३, २०४, २०४/२, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१४, २१५, २२४, २३३
२९.	टाकळी हाजी	५१३, ५७३(सदर गाव चासकमान प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत नाही.
३०.	डिग्रजवाडी	३४, ७१, ७४, १३४, १३५, २३९, ४०४, ५७१
३१.	पिंपळगाव तर्फे खेड	१०५, १३६, २१२, २९२, ३५९, ४०३, ४०४, ४०९, ४३०, ५७४, ७३५, ७७८, ८५१, १०२१, १४७८, १५२२, १५३५, १६५३, १६९७, १७८५, २०९५, २४५३, २४५४, २५००, २६६२, २६७७, २६७८, २६९०, २३२१-१, २६०७-२, १४०७/१, १४८८/१, १५३४/१, १५४६/१, १८२७/अ/१, १८४०/१, १८७२/१, ८४३/१, ८५४/१
३२.	पिंपळे जगताप	४२, ४३, १०६, १४१, १६०, २०२, २४४३४१, ३५१, ३७८, ३७९, ३८०, ३८३, ३८५, ३९८, ४१६, ४३०, ४९३, ११४/१, ३६६/२, ४९२/१, ७३/१
३३.	बहुळ	११३५, ११६/१, १७७/१, २४०, ६९६, ७१८, ७२९, ७३२/१, ७४६/१, ७९४, ८२३, ८२५/१, ९४९, ९५१
३४.	वाजेवाडी	४६, १८२, १८३, २०४, २१६, २४५, ३२१, ३५३, ४१२, ०१६२/१/१, १५७/२, २५९/१, ५२/१, ५२/३, ५२/५
३५.	साबळेवाडी	५२/५, २०८, ३२४, ३६३, ३६४, ३८२, ३८९/१, ४१९, ४८३, ४८५, ४८६, ४८९, ५१३, ५२३, ५३१, ५५१
३६.	सिध्देगव्हाण	१७०
३७.	मौ. दरेकरवाडी ता. शिरूर	१००, ६४१, ६४७, ६५२
३८.	मौ. धानोरे ता. शिरूर	३६९, ३८, ५२०
३९.	मौ. म्हसे बुद्रुक ता. शिरूर	६९, १३, १७५, १८४, २०५, ६०, २४४, २६२, २६१/२, २७५, २३०
४०.	मौ. पिंपळे खालसा ता. शिरूर	४३८, ४४५, ४४८, ४५२, ४६५, ४७०, ४६१
४१.	मौ. हिवरे ता. शिरूर	५००, ५०१, ५०३, ५०५, ५०६, ६५६, ७१३, ७१४, ७१५, ७२०, ७६७, ७७०, ७७३, ७७५
४२.	मौ. गणेगाव खालसा ता. शिरूर	४५८,
४३.	मौ. शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरूर	५४

४४	मौजे करंदी ता. शिरूर	६०, ७०, १२६, १८१, १८२, १९२, १९५, १९९, २०२, २७३, २७५, ३४४, ४३७, ४३९, ४५९, ४६३, ४६९, ४७२, ४७९, ४८२, ४८८, ५१६, ५५१, ५८४, ५९९, ६२३, ६२८, ६४१, ६५५, ६५७, ६५९, ६६२, ६६४, ६७०, ६७३, ६८३, ६८७, ६८८, ६९०, ६९३, ६९८, ७०९, ७१७, ७४१, ७४४, ७४९, ७५८, ७७३, ७७८, ८०१, ८०७, ८११, ८१४, ८२३, ८२८, ८३०, ८५१, ८७८, ९०८, ९१३, ९२२, ९२४, ९४०, ९४४, ९६७, ९७१, ९७७, ९७९, ९९४, ११७५, १२२३, १२४५, १२७७, १२८१, १०७, १२६८, २८७, ३६६, ४५१, ४५६, ४७०, ६१२, ६३५, १६३५/२, अ/६३५, ६५०, ६९२, ७३५, ७३५/१, ७४०, ७६५, ८१२, ९०४, ९२९
कुकडी व डिंभे प्रकल्प		
४५	अवसरी खुर्द	५/५८, ५९/२, ८/७/अ, ९/१८, ११/९, १२/४४+४५क, १६/३, १८/१७, ३८/१२, ३९/२+३+५अ/ब+६, ४८/१, ४८/७, ४८/१०अ+१०ब, ४९/११/१ ते ७, ५०//अ११, ५०/४, ५१, ५३/१ब, ५४५६, ४ ते १/, ५७/ ,ब+अ२५७/५, ५८/५, ६०/३, ६१/७अ, ६४/१अ, ६४/२अ, ६५/५, ६५/९, ६५/१५, ६६/१अ, ६७/१, ७४/४, ८२/३अ, ८३/१अ, ८५/३८
४६.	अवसरी बु.	३५/३/ब, ३६/१
४७.	आमोडी	४६६/१
४८.	एकलहरे	६१९/२/ब
४९.	कळंब	११५/३, ११५/१७, ११५/१८, ११५/१९, ११५/२०, ११५/२१, ११५/२२, ११५/२३, ११५/२४, ११५/२५, ११५/२६, ११५/२७, ६६/७, ८२/ ,ब२११०/३/४/५, ११०/३/४/७, ११०/३/४/४, ३२३/५, ११०/३/४/६, ११०/३/४/३, ८३/६, ८१/२क, ११०/३/४/२, ११०/३/४/८
५०.	काठापुर बु.	४३०/१, ३१४/१, ३३३, ४२०, ३७३/१
५१.	कानसे	८१७, १६४, २५०/१, २३५
५२.	काळेवाडी दरेकरवाडी	५१//अ२४/५/६/१५, ५१/१८, ११६/३
५३.	कोलदरा गोनवाडी	१२४/१, २, २८/ ब२
५४.	खडकमळा	३/१, ४/२६, १३/ ,अ२४४/४अ
५५.	खडकी	८५, ११९, १२०, १३५, १५५, १७३/५, १७३/६, १७३/७, २००, २०५, २३७, २८१, २८४/२, २९७, ३०२/१, ३२२, ४०८/१/अ/१, ४०९/१, ४०९/१, ४२३, ४६२/२/ब/१, अ/४८५/२, ४९४४९८, ६३९/१, १५६/४, ६८७, ९, ४८२/ ,अ२६५६
५६.	गंगापुर	६०२, ६१६
५७.	गिरवली	७६८, ८०९, ८६६, ८८२, ८९०/१, ९०६
५८.	घोडेगाव	९२/ ,ब१९२/४, ११९/२अ
५९.	चिंचोडी	८७, ५३२, १०२, ३८४/१
६०.	चौडोली बु.	१२७४, १४०४/२
६१.	जवळे	२१८/१
६२.	जाधववाडी	११७/२, १८, ३३३/१८, ३३४/६, ३७० /२, ३८२, ३८८, २२०/२, २४६/२, २८२/२, २९७, ३००, ३४०
६३.	जारकरवाडी	१३, १५७, १७९, १८१, १८८, ४८, १९५, १९८, ५२, २०८, २०९, २१०, २१७, २२५, २२८, २३४, २३८, ६९, ७३, २८२, २९७, २९९, ८९/२, ९०, ९२, १०५, ११८, १२४,

		१२८, १३२, ४००, ४३३, ४३९, ४४०, ४४१/१, ६७२, ५७२, ९०१, १०८६, १०९२, ११२७, १०२९, १०३४, ११३८, १०४८, ८४६, ८९२, ८७७, ७८९, १०७, १९२, ५२२, ५८३, ६७१/१, ८१२
६४.	टाकेवाडी	१२, ७/१, ७/३, ९/४
६५.	ठाकरवाडी	५०/३
६६.	तांबडेमळा	१५/६
६७.	धोंडमाळ शिंदेवाडी	६९/६, ७१/११, ७१/२२
६८.	नांदुर	३०/ ,अ११/५ ,२/११ ,१२/२अ ,३२/३ ,१००/८
६९.	नागापुर	४१५, १९७, १९८, २७६, ३४२, ३६२, ४१२, ७४, १२
७०.	नारोडी	१०७०/१, १५२८/१, १५२८/२, १५२८/३, १५२८/४, १५२८/५, १७२८, १९२७-१, १९२७-२, १९२७-४, १९२७-५, १९२७-३
७१.	निरगुडसर	१८/ ,ब२८८/४ ,८७/४७
७२.	पारगाव तर्फे अवसरी बु .	८, ९, ३९, ४०, ४८, ६७, ७८, ८४, १०३/अ/१ ,१०३/ब/१ ,१०३/क/१ ,१०३/२ ,अ/ १०३/२ ,ब/१०३/२ ,क/१०४ ,११४ ,१२१ ,१२३ ,१३४ ,१३६ ,१४० ,१४२ ,१४३ , १४४ ,१४७/१ ,१६४ ,२०१ ,२२४ ,२२६ ,२३१ ,२३५ ,२३८ ,२४५ ,२४८ ,२५१ ,२५७ , २५९ ,२६१ ,२६२ ,२६७ ,२८० ,२८१ ,२८६ ,२८९ ,२९६ ,३०३ ,३०४ ,३२० ,३३१ , २६३ ,३७५ ,३७५/१ ,४३६ ,४३८ ,४४१ ,४७० ,४७७ ,४७८ ,४८५ ,४८९ ,५०६ , ५१६/१ ,५१७ ,५२५ ,५३१ ,५३३ ,५३७ ,५३८ ,५५२ ,५५३ ,५५५ ,५५८ ,५६७ ,५८० , ५८१ ,५८३ ,५८५ ,६०३ ,६०७ ,६०९ ,६१५ ,६२४ ,६४७ ,६५२ ,६६८ ,६८७ ,६९२/१ , ६९२/२ ,६९२/३ ,६९२/४ ,६९२/५ ,७१९ ,७२१ ,७२३ ,७३४ ,७३८ ,७४९ ,७६५ ,७६८ , ७७६ ,८०१ ,८१० ,१०११ ,१०१३
७३.	पोदेवाडी	१३०, ३२८, ७४७,
७४.	भोरवाडी	५/८, ९/ ,ड१५९/२४अ ,५/५१ ,८/४ ,९/२४ब ,८/३१
७५.	भागडी	४७७, ९६, १०६, ५३०, १४७, २६८, १३६, ११८, १३५, ३०३, ४९, ७१, ४६०, १३५, १३२, १३७, १२५, १४३, २७१, १६५, ३०४, १०६, ७९, ८९, ५३२
७६.	मंचर	१५१/१४/ब
७७.	महाळुंगे पडवळ	५५, ३४५, ४९७, १००६, १०५६/१, ११६१, ११९३, १३१५, १३३२, ३७६४, २६२, ५८२, ९४१, ६३६/२
७८.	रांजणी	८०४/२, ८०९/२, ८१२, ८२७, ८३६, ८५०, ७३९/१/अ/२ ,७४५ ,७६१ ,११०२/२ , १०४९ ,१०७५ ,१०८६/४ ,९३१/१ ,अ/९९९/२ ,६४७ ,५२४/२ ,५८२ ,५९९/२
७९.	लाखणगाव	१२७, ३३३, ३७३, ३८०, ६५, ७८, ८०, १२७, २५४/ब/१ ,
८०.	लौकी	४१६, २३४, २३५, २५१, २५५, २६४, २६६, २६८, २९७, ५४३, ५४८, ५५०, ५५५, ५७२, ५७५, ५८७, ३४१, ३४५, ४१५, ४१७, ४२०, ४२२, ४२३, ४२८, ४३२, ३२५/१, ३६०, ३७३, ३७५, ३८५/अ ,३८५ ,ब/३८७ ,३९७
८१.	वडगाव काशिबेग	३२८, ८९३,६५१ , ६५७, ५९५, ४८४, ६५१, ५९५, ५३१, ३२३, ३५९, ३८९/१, ३६३/१, ३६१/१, ६४२, ६५२, ६५४, ७१९, ७२३, १०१३, ४३९, ४२४
८२.	वळती	१७२७, ६९६, ७१४, ४४१, १६०५, १५५५, १५७०, १६०६, १३३३, १६००, १०५७, ११४५, ११०४, १३०४, ११४४, ११०३, १३३३, १५८५, १११५, १४६१, १२०६, १२१८, १७२४, ,११०११७२४ ,१२१८ ,१७२४ ,१००१ ,१००५ ,१००७ ,११८१ ,१३०७ ,१०२१ , १३९१ ,१३०७ ,१३०७/३ ,१०७७ ,१०५५ ,१५५५ ,२७० ,४६५ ,१३०७/१ ,१५६३

८३.	विठ्ठलवाडी	६७/३, ७१/११/ब
८४.	शिगवे	३१०, ३१५, ३३४, ३७६, ३८३, ३८५/१/अ, ३८५/२ब, ४००, ४०४, ४०५, ४०९, ४१६, ४२१, ४२२, ४२४, ४४०, ४४१, ११३१११३३, ११४४, ११५१, ११५३, ११६३, ११७३, ११७४, ११७९, ११८४, ११९१, ११९७, ७७१, १३२७, १३३३, १३३५, १३३७, ६८२, ६९५, ६९७, ७०६/८, ७०७/१, ७१२, ७१४, १५०६, १५०८/१, १५४९, १५५२, १५६९, ७७५, ७९३, ८०१, ८०२, ८०३, १२१५/२, १२२५, १२२९, १२३१, १२३२, १२३७, १२८७, १२८९, १२९०, १२९५, १३२४, १००२, १०११, १०१३, १०१४, १६७३, १६७६, १६८७, १६८८, १६९६/१, ४५१, ४५२, ४५३, ४५६, ४६१, ४९३, ५४८, १५७१, १५७४, १५८५, १६०६, १६३२, १६४५, १६४६, १६४९, १६५०, ९७१, ९७३, ९७५, ९७६, ९७७, ९७८, १००१, १६९, २११, २१५, २३६, २३९, २५६, १३६१, १३६२, १३६६/१, १३७७/१, १३७७/३, १३७७/४, १३७९, १४९०, १४९५, १४९८, २८, ७५, १००, ११०, ११७९, ११९१, १३३७, ६८२, १६७६, ७०५, ८४९, १०९३, १२२४, १४५२
८५.	शिंदेमळा	२/१५, २/ ,अ१८२४/६५अ/
८६.	साकोरे	५९, १५९/१, ३४०, ६३६/१, ६३६/२, ६३६/३, ६३६/४, ९, ७१/१, १०१/१, १३२/१, २२३/१, २९५/ १
८७.	अमरापुर	६/१, ७, ९/१/अ९, /१/ब, ११/२, ११/४, ११/५, ११/६, ११/७, अ/११-२
८८.	आगर	१८/४/अ, १८/८ब/
८९.	आर्वी	३८२, ३९०, ४१३/१, ४७०, ४८३, ४८५, ५४८, ६४३, ६५०, ७३३, ७३४, २१८, ५८८, ५८८/१, ६००, ६३६, ६७६, ७२३, ८६, ८७, ८८, ८९
९०.	आळे	१७०, १०६६/१, १०६६/२, १०६६/३, ११०८, ११११, २६१४, २६२७-१, २७०६, २७९५, २८७९, २९३५, ३००२-१, ३१३५/३/ब/२
९१.	उंचखडवाडी	१६/२/अ
९२.	उंब्रज	५६९, ५७९, ६१७, ६२६, ७७२, ८४२, १९१९, १९४८, १९७६, २०६६, १२६३, १६०४
९३.	उदापुर	५१९, ७३९, ५४५, ५४९, १४१, १४३, १४८, २६९
९४.	ओतुर	१८५/३/१, १८५/३/२, २७६/४, २७९/१, ३०८/८, ३०९/१, ५०७/७, ५७९/३, ६५२/१/ब, ६७३, ७११/१, अ/७२६/३, ६८९/१/ब/१, ६९०, ७६४/१, ७८७/२, ७९४/१, ७९७/१, अ/३६२/९, ६७८/१
९५.	औरंगपुर	६-२, १४८
९६.	कांदळी	३९१, ४९३/१, ५८५, ८८६/१, ९५५/३, ३२/१, ४२, ८२१/२
९७.	काळवाडी	६८/१२, ५६/१३, ५६/१९, ५६/२, ५६/५
९८.	कुमशेत	२४/४
९९.	कुरण	३२, ३९, १३४, २०१, ३९३/अ, ३३१, १४९, ३२१, अ/३२९, ३८४, ब/४०६, २४४, ३२७, ३०२, २८९, ब/२९०/१, ३४२, ३१२, ३५८, अ/१२१, ३१९, अ/२९२, ३३०, ४०९, अ/२४५, ३४८, ३२१, ब/४८०, ३९३अ/
१००.	कोंबडवाडी	४१/१/अ, ३३/२
१०१.	खानापूर	१६३
१०२.	खामुंडी	४११, ४६८, ५४८, ५६८, ६५२, ६५३
१०३.	खोडद	४६/१, ८६६, १०६, १३३, १५२, १६५, १९९, २००/अ, २००, ब/२००, क/२०५, २२५, २७४, ३०२, ३९७, ४२८, ४४५, ४४८, ४५१, ४५६/१, ४५६/२, ४५६/३, ४५६/४, ४५६/५, ५१३, ५५०, ५५४, ५५६/४, ५६४, ५६७, ५६८, ५६९, ५७०, ५७१, ५७४/१,

		५७५/१ , ५८८ , ५९१ , ५९४ , अ/६१३/१ , ६२६ , ६३५ , ६७५/१/२ , ६७५/२/२६७८ ,, ६९३ , ८७१ , ८०७ , ८२४ , ८२५ , ८३१ , ८३२ , ८३२/१ , ८३७ , ८३९/अ , ८३९ , ब/८६५ , १८७६/१/१ , ८८३ , ८८४/१ , ८८७ , ८९१ , ८९८ , ९०० , ९०७ , ९०९ , ९१३ , ९१९ , ९२० , ९२८ , ०९३०/१/१ , ०९३०/१/२ , ९३४ , ९३७ , ९४३/१ , ९५३ , ९६२ , ९७८ , ९८० , ९८२ , ९९३/१ , १००५/१ , ११८८ , ११९७ , १२०४ , १२०६ , १०५६ , १०९०१०९२ ,, १११५ , ११२० , ११२४ , ११२५/१ , ११४०/१ , ११४१/१ , ११४९ , ११५०/१ , ११५४/१ , ११५८ , ११६१ , ११६७ , ११७२ , ११७३ , ११८४ , १०३२/१ , १०४२/१ , १०५०/१ , १०५१/१ , १२८२ , १२८८ , १३५४ , १३५८ , १३५९ , १३७० , १३७१ , १३७३/१ , १३७४ , १३७५ , १३७६ , १३७७/१ , १३७९ , १३८२ , १३८३ , १३८६/ब , १३८९ , १८११ , १३९२ , १३९६ , १४१४ , १४१८ , १४४४/१/२/३ , १४४८ , १४६३ , १४९५ , १५०३ , १५४३ , १५०२ , १५८९ , १५९३ , १६२७ , १६४३/१ , १६५६/१ , १६६१/१ , १६९९ , ४७ , ६९५ , ८७१ , ८७३ , ९३९ , ९४२ , ९४८ , १०७६/१ , १०८६ , १३९० , १४४२ , १८६२
१०४.	गायमुखवाडी	१८६ , २७१
१०५.	गुंजाळवाडी	४१/४ , २९/२ , ६७/१/अ , ९१
१०६.	गुंजाळवाडी आर्वी	१०३७ , २०१२ , २०१८
१०७.	गोळेगाव	९२/१० , १३७/४ , ६-१ , ९० , ९३/३ , १
१०८.	जांभुळपट	११५
१०९.	जाधववाडी (जुन्नर)	१०७/२ , १४३ , १६५ , १६७ , १८२ , २४ , २५५ , ३६२ , ४५४ , ५४१ , ४५७ , १०७/३ , १९४ , ५४६ , ४६७
११०.	झाप	२१६ , २२१/१ , २२१/२ , २३९/१ , २३९/२ , २४० , २४१ , २४७ , २५१/१ , २५१/ , अ२ २५१/२ब , २५२/१ , २५४/१ , २५४/२ , २५६/१ , २५६/२ , २६१/१ , २६१/२ , २६८/१अ/१ , २६८/१अ/२ , २६८/१ब , २७३/१अ/१ , २९७ , ३०१/१ , ३०१/२ , ३०७ , ३२०/२ , अ/३२०/२ब , ३२०/२ , क/३२८/१ , ३२८/२ , ३३१ , ३३७/१ , ३४० , १४/१ , १४/२ , १६/११६ , /२ , ५७
१११.	डिंगोरे	१०१५ , १०१७ , १०२४ , १०२६ , १०३१ , ११४१ , १२८९ , १२९० , १३ , १३४२ , १३४३ , १३५३ , १३७९ , १५ , २३५ , ३०१ , ३२८ , ६० , ७९६ , ८०२ , ८१३ , ८६३ , ८७८/१ , ८९० , ८९२ , ८९९ , ९०० , ९०३ , ९०६ , ९१० , ९१२ , ९२३ , ९२९ , ९४७ , ९४८ , ९०७
११२.	डुंबरवाडी	६२/२ , ६५/५/अ
११३.	तांबेवाडी	२३/७/अ/२
११४.	तेजेवाडी	१०-२ , १०३/१ , १०७/२ , ११७/२ , ११९/१ , ३६/१/ब , ३५/१ , ब/२१/४ , ३६/२ , ४०/२ , अ/४०/३ , ७७/१ , अ/७७/१ , क/७७/१ब , ९ , ४१/४ , २४/४ , ३ , १८/४ , १८/७ , २१/३ , ४०/१ , ४०/४ , २०/२
११५.	धनगरवाडी	११ , १२६ , १३१ , १३४/४ , १४६ , १४३ , १५ , १५८ , १६२ , १६९ , १९ , २०/१ , २० /२ , २२/अ , २४ , ४८/१अ , ४९ , ५४ , अ/५४ , ब/८ , ९३/१ , अ/२१/१
११६.	धालेवाडी तर्फे हवेली	१७/१ , ३८/३ , ४० , ४१ , ४३ , ४४ , ४५ , ४६/१/ब , ४६/२ , अ/४६/२ , ब/४७/१ , अ/५६ , ५७ , ५९ , ६८ , ४७/२ , ब/३८/१ , ३८/३ , २६/१ , १११/१ , ११३ , ११७/१ , ७१ , ७३ , ७४ , ७६ , ११८ , १३० , १३३ , १३४ , १५९ , १६४/११६५ , /१ , १६६ , १६९ , १७५ , १९९ , २०८ , २२० , २२४ , २३९/१ , २३९/२ , २४१ , २५१ , २५२/२ , २५३ , २६७/१ , २६७/२ , २५०/१ , २५९/१ , २९०/१ , ३८७ , ३९१
११७.	धोलवड	२६५

११८.	नगदवाडी	७२८, ८७८
११९.	नवलेवाडी	१३६, २८३, २८५
१२०.	नारायणगाव	७९/८, ८६/१, ८६/१७, ९३/२, १२३/२, १२६, १३२/१, १३४, १३५, १४७/३, १५८/२, १६०, १६२, १६४/१, १६८/१, १६८/६, १७०/२, १७७, १७८/१, १८३, १९३/१, १९४/१, १९५/२, १९५/३, २०१/१, ३३७/१, ३३८/५, ३३९, ३४०/२, ३४४/१, ३४५/५, ३४६/१, ३४८/१, ३५१/१, ३६०/१, ४३०/२, ४७४/१, ४७४/२, ५२६, ५३०/६, ५३५/१, ५३६/२, ५४१/१, ५४५, ५५६, ५६५/१, ५८१/२, ५९५/१, ६०३/५, १२७/३, १६७/२, ३४५/७, ५४८/८, ३६२/३, ३३२/६, ५३६/१, १५३/१, ३३२/६, १६७/२, ४७३/१, ५३६/१, ५६९/४
१२१.	निमगाव तर्फे म्हाळुंगे	१, १४, ३५/१, ३५/२, ३७, ५६,
१२२.	निमगावसावा	५०, ५७, ९७, २८०, २९२, ३२०, ४१६/१, ४२४/१, ४२४/२, ४५३, ४६७, ४७८/१, ४८३, ४९१, ५०५, ५४५, ५४८, ६६६, ६७२, ६९३, ७१२, ७२८, ७७०, ७८३/१/अ , ७८४ ,७८५ ,७६१/२ ,७९३/१ ,७९४/४ ,७९१/२ ,८२३ ,८३१ ,८६२ ,९०१ ,१००१ , १०११ ,१०२७ ,१३६० ,१३७०/१ ,अ/१३७३ ,१३७८ ,१३२४/१ ,४५० ,७६५/१ ,७७८ , ७९१/४ ,७९१/५ ,८६६ ,८७२ ,
१२३.	नेतवड	४०, ३७५/१/अ ,३५५ ,२२५/१ ,२२४ ,३२४ ,३२७ ,३६१
१२४.	पाचघरवाडी	२७७
१२५.	पारगाव तर्फे आळे	१३/१, १७/१/अ ,१७/१ ,ब/१७/१ ,क/१७/१ ,ड/१७/१ ,इ/१७/१ ,फ/१७/२ , १७/३ ,अ/१७/३ ,ब/१७/३ ,क/१७/३ ,ड/१७/३ ,ई/१७/३ ,फ/४१/१ ,४८/२ ,४९ , ५० ,५३ ,५५ ,५७ ,५८ ,६० ,६१/१ ,६५ ,६८ ,७५ ,७९/१ ,८५ ,८६/१ ,१११ ,११२ , ११५/१ ,१९८ ,१२० ,१२१ ,१२२ ,१२५ ,१३१/१ ,अ/१३८ ,१४३ ,१४९ ,१५३ ,१५८ , १६१/१ ,अ/१६२/१ ,१६२/२ ,१६४ ,१६९/१ ,१७२/१ ,१७९ ,१८०/२ ,१८१ ,१८५ , १८९/१ ,१९१ ,२०१ ,२०६ ,२१५/१ ,अ/२१७ ,२२२ ,२२५ ,२३० ,३४९ ,२४६ ,२५७ , २६७ ,२७५ ,२७७ ,२७८ ,२८१/१/अ/१ ,२८९ ,३०१ ,३०२/१ ,अ/३४८ ,३७१ ,३७८ , ३८९ ,३९० ,३९६ ,४०० ,४०२ ,४०३ ,४०९ ,४२२ ,४२७ ,४४० ,४५१ ,४५५४५९ ,, ४६४/१, ४७०, ४७६, ४७७, ४८०, ४८७, ४८८/२/अ ,४८९ ,४९१ ,५०९ ,६२२ ,६६९ , ६७०/१ ,६९३/१ ,८१७ ,९०७ ,९२८ ,३७९ ,१५१ ,२१८ ,२८८/१ ,अ/२८८/१ ,ई/ ९६० ,८३ ,१५९ ,४१८ ,२/१ ,९६/१ ,२३१ ,२८० ,४६१/१ ,५५७ ,४७५/१/१ ,५११
१२६.	पिंपरीपेंढार	३०५, ४६७/१, ५३६, ९३६,
१२७.	पिंपळगाव जोगा	३, ४, ७-२, ८-२, ११-४, १५/३, १६/२, १६/५, १६/१३, २१/१, २७/१, २८/२, २९/२, २८/५, २५/१, ७२/११
१२८.	पिंपळगाव तर्फे नारायणगाव	३३३/४, ४४१, ३६७, ३५५/१, ३५७, ३००/१, ३३३/३, ३३३/१, ३३३/२, १४७, ८४२, १४६/१, २२, १५२/२, १३९,
१२९.	बांगरवाडी	१४१/१/अ
१३०.	बेल्हे	३४/२, ४०, ४७/१/ब ,५५ ,६०/१ ,६४/१ ,अ/९१/२ ,१०१/४ ,१०१/२ ,११७/१ , २२६/१ ,२२६/३ ,२३६/२ ,२४०/१ ,२६६/२ ,२६८/२/अ/१ ,२६८/३ ,२९४/१ ,अ/ २७१/२ ,२७७/२ ,४४/१ ,१२३/१ ,१२५/२ ,२१७/१ ,अ/२१८/४ ,अ/२१८/४ ,ब/ २१८/२ ,२२४/२/अ/१ ,२८५/२ ,अ/२७३/१ ,ब/२७३/५ ,अ/२७७/५ ,अ/ २९२/१/अ/१ ,२७५/१.अ/१ ,२७५/१/अ/२ ,२७५/१ ,ब/२७५/२ ,
१३१.	बोरी खुर्द	१२२, १२९, १४५, १७१, १७९, २६९, ३२१, ३२४, ३५७, ३९३, ४०१, ४१५/१, ४१५/२, ६३५, ६६३, ७२२, १५१/१, १३९, ४७६, ५५०, ५८८/१, ११२१, ११४९, १२२५/१,

		१२६७, १४६/९, ५२१, ७१, ७५, १६९, ३५४/१, ६०८, १४१६, १४५०,
१३२.	भटकळवाडी	१५५/५
१३३.	मंगरुळ	२२, २८, ४६, ५३, ५९, ७३, ७४, ८३/२, ८७/१, ८७/२, ८७/३, १२०, १९९/२, २५०, २६२/२, २६२/३, २६६, २९४/ ,ब१२९४/१क ,२९४/१अ ,२९४/१ ,२९४/२ ,२९९ , ३०३ ,३०५ ,३०९ ,३१९/१ ,३१९/२ ,३१९/३ ,३३३ ,३३८ ,३५५ ,३५६ ,३५७ ,३५८ , ३६७ ,३६९/१ ,३७१/१अ/१ ,३७१/१अ/२ ,३७१/१अ/३३८९ ,/१ , ३९२//अ११/१ , ३९२/१अ/१/२ ,४००/१ ,४१४ ,४२६ ,४४१/२अ/१ ,४४१/२अ/२ ,४४१/२ब ,४४२ , ४६९/१ ,४६९/२ ,४७६ ,४७९ ,४८८ ,५०३ ,५०४/१ ,५०४/२ ,५०४/३ ,५०४/४ , ५०४/५ ,५०४/६ ,५०४/७ ,५१७/१ ,५१८ ,५२२ ,५२५ ,५२७ ,५२८ ,५३० ,५३७ ,५३८ , ५४३/१ ,५४३/२ ,५६९ ,६४१ ,७२३ ,७४३ ,७४५ ,७५८७६१ , , ३१, ७४४/१/अ , ७४४/१ ,ब/७४४/१ ,क/७४४/१/ , ७४४/२, ७५५
१३४.	मांजरवाडी	८३२/६, ७१, ७६/१, ८२, ९४, १६७, २३२, २९२, ७५२, ७८८, ८३२/३, ८३२/४, १२, २३१, ७७२
१३५.	माळवाडी	७२९
१३६.	यादववाडी	३०/२/अ/१ ,१८/२ब/
१३७.	येडगाव	१९५/१, १९५/२, १९६/१, १९६/२/अ ,१९६/२१९७ ,ब//१, २३०/१, २०३/१, २०३/२, २०३/३/अ ,२०३/४अ/
१३८.	राजुरी	१७००, १८७३, ३०७८, ३०९०, ५५/२/अ ,
१३९.	रानमळावाडी	५/३, १३/४/अ ,३४/२ ,ब/४३/३ ,ब/४३/२ ,४५/७ ,ब/५५/१ ,५५/४ ,६१/२ ,ब/ ६५/१० ,अ/६६/६ ,१२१ ,१२४/४ ,१३३/३ ,१४३/७ ,ब/१४९/१४ ,ब/१४९/३० ,ब/ ११५/३ ,१३२/२ ,१३३/१ ,अ/१५६/१९
१४०.	वडगाव आनंद	५००/१, ६७३,
१४१.	वडगाव कांदळी	९५/१, १६५, २१३, २३८, ३१२, ३५२, ३८५, ३९१, ४३५, ५३३, ५६२, ५६४, ५६६/१, ६१०, ६११, ६१३/१, ६२०, ६२६, ६२७, ६५५/२, ६५८,६६४, ६८०, ६९६, ७०९, ७१७, ७४३, ८३०, ८३५/ ,अ१८३७ ,८३८ ,९३० ,१०१० ,१०४६/१ ,१०४६/२ ,१०४६/३ , १०६१/१ ,१०७० ,१०७१ ,१२१६ ,३८१ ,५४५ ,८१३ ,११६१
१४२.	वडगाव साहनी	१६/२, २४४/२, ३२५/२/ब ,३३३/२ ,५०८/२ ,७१२/२
१४३.	वारुळवाडी	,क २७२७ ज ,४५/१ ,४७/२ ,६३ ,६४/३ ,६६/२ ,७२/४ ,७३/७ ,८८ ,११२/१३ , ११२/१८ ,२३०/१ ,२३३/२ ,२३७/६ ,३२१/१ ,३२२/३ ,३२२/१ ,३२२/५ ,१६/१/१ , १६/१/२ ,१६/१/३ ,४६/१ ,४६/४ ,३२/१ ,२६५/५ ,२८२/२ ,२८४/२ ,२८५/३
१४४.	वैशाखखेडे	१८१/१, १८१/२/अ ,१८१/२ ,ब/१८१/३ ,७६१०० ,, १२९, १३०, १३९, १४७, १५४/१, १५६, १५८, १६४, १६८, १८१/ ,अ४१८१/४ब ,१८१/५
१४५.	शिरोली खुर्द	२००, २१३/२, ३७
१४६.	शिरोली तर्फे आळे	२८, १०१/१, १०२/२, १२५, १३२, १३४/१, १४५/२, १४६, १४७/१, १४७/२, १७१, १८८, १९०,१९९, २००, २०१, २१२, २२४, २२५, २२६, २२७, २३२, २३३/१/अ , २३३/१ ,ब/२३३/२ ,२३७ ,२४७ ,२५८ ,२६० ,२६१ ,२६३ ,२६८/१ ,२६८/२ ,२६९/२ , २७३/१ ,२७३/२ ,२७८/१ ,२८०/२ ,२८१/२ ,२८४/२ ,२९४/१ ,२९५ ,३०५ ,३०९ , ३१० ,३११ ,३१३/२ ,३१४ ,३१५ ,३१६ ,३२० ,३२१ ,३२३ ,३२४ ,३२७ ,३२८ ,३३१ , ३३२/१ ,२९६/१ ,३३२/२ ,३८८ ,३९५ ,४११ ,४१९ ,४२० ,४२५ ,४२६, ४५७, ४७०, ४८२, ४८८, ४८९, ४९५, ५१८, ५३४, ६०५, ६१२, ६३६/२, १४१, ३३२/३, ३३५, ३३६, ३४०, ३४१/१, ३४३, ३५८, ३६०, ४१७, १६९, २६६, २७१/१/अ ,४१८ ,४२९ ,

		४३६/२, ४४१, ४४३/१, ४४८, ४४९, ४५५, ४५८, ९६८, ३४३, ३४१
१४७.	शिरोली बुद्रुक	३१/९/अ, ८५/४
१४८.	साकोरी तर्फे बेल्ले	२१३/२, २३१, २४९, २५४, २५९, २६४, २८०, ४२५, ७०३, ७२७, ७७७, ७७९, ७९०, ७९२, ८४४, ८७६, ९६०, ९६६, ४९५/४, ८३१/१
१४९.	सुलतानपुर	४६, १०४, १०९, ११०, ११५, १४८/१, १८४, १९२, २२४, २२७/१, २२७/२, २२८, २२९, २३०, २३२, २३३, २३४, २४३, २४५, २४९/१, २४९/२, २५५/२, २५७/१, २६०/२, २६५/१, २६६, २६७, २६९/२/२, २७५, २८९, ३००, ३०६, ३१६/३, १४२
१५०.	हिवरे खुर्द	१७/१, १९/१, २३/१, २६/६, २६/१३, ३०, ३३/२, ३३/४, ३४/१, ३४/२, ३५/३, ३६/५, ४०/१, ४२/२, ४२/३, ४४/३, ४९/१, ५०/३, ५४/१, ५४/२, ५४/३, ५८, ९०/१, ९३/६, १७१, ६९/२, ३९/१, ३९/२, ७४/३, ९४/२, ९५/अ/२९५/४, ११३/१, ११४/४, ११५/२, १२५/१, १२५/२, १२६/१, १०४/२, १०५/२, ब/१०५/१, १०७/१, १०८/४, अ/१०८/४, ब/१०९/४, अ/१४५/१, १४७/१, ब/१४७/४, १४८/१, १४९/१३, १५४/३, १५७/१, अ/१५८/५, अ/१५८/५, ब/१५८/६, अ/१६३/१, ब/१६३/१, अ/३२/१, ४९/२ब/
१५१.	हिवरे तर्फे नारायणगाव	२१, ३३, ४८, ४९, ११४, १२२, १२३/१/ब, १३३, १४२, १४३, १४५, १५८/१, २५९/२, अ/१६१, १६२, १६४, अ/१७१/१, १७२, १७३, १७७, अ/३४०, ३४३, अ/२१५/१, २३०/१/अ/१, ब/२३२/१अ, २३६/१, २४२/१, २४३, २४४/१, २४४/२, २४४/३, २४४/४, २४४/५, २५८/१, २६३, अ/२६४अ, २६५अ, २६६अ, २६७, २७०/१, २७१, २८६, ३४४, २९८, ३०१, ३०२, ३०४, ३०५, ३०७अ, ३१०, अ/३४७, ३४९अ, ३५४/१अ, ३५४/२, ३५५, अ/३६१, अ/३६२/२, ३६४, ३६७, ३७६, ३७७/१, ३७७/२, ४९२, ३८४, ३९६, अ/४०५/१, ४०८, ४०९, ४२५, ४२९, अ/४३०, अ/४३१/१, ४३३, ४६०, अ/१२२९/१, ५७८, अ/५७९, अ/५८७, अ/५९६, अ/६१२, अ/६४७, ६६२, ६७७, ७०५/१, ७०६/१, ७३६, ८२३, ८२८, ८५२, ८५७, ८९१, ९६७, ११०९, ११२६, ११२८, १७४, १७८/१, १७९, २६८, ३४०, ३४३, ३४४, अ/३८३, अ/३८८, ४२१, ४५९, ४९२, ५१९, १२२९/१
१५२.	हिवरे बुद्रुक	९१९/१
१५३.	इचकेवाडी	१, २१, २९, ३१, ३५, ४१, ४६, ४८, ४८, ५०, ५४, ५५, ८५, ९३, ९९, १०४, १९५, २२६, २३३/२, २४१, २४९, २७१, २७५, ८२, १६३, १७७, २५३, १७६, १६३, १९५, १७७, २५३, १७६, १९५
१५४.	कवठे यमाई	३२, ३४, ३७, ४४/१/अ, ४५, ४६, ४/२, अ/५०, ५१, ५४, ५५, ६३, ६५, ६९/१, ७१, ७२, ७३, ७४, ८१, ८४, ८६, ८९, ९७, ९८, ११०, ११६, १२६, १४६, १४८, १४९/१, १५२, १५४/१, १५५, १६३, १६५, १६६, १६८/१, १७६, १७७, १९४/१, १९५, अ/१९५, ब/१९७, १९९, २०२, २०३/१, २०५/१, २०७, २०९, २१२, २१६२१७, २१८, २२१, २४२, २४४, २४६, २४९, २५२, २५३, २५७, २५९, २६०, २६१/१, २६२, २६४, २६५/१, २६६/१, २६६/२, २६९, २७५, २७८//अ२२, २७९/२ब/१, २८०, २८१, २८२/१, २८३/१, २९०, ३०७, ३११, २३१, ३१५/१, ३२२, ३२९, ३३०/२, ३३१/१, ३३३, ३५०, ३७६/२अ, ३७९, ३८०, ४०६, ४०८, ४१०, ४११, ४१२४१३, ४३३, ४३५, ४४८, ४५७, ४७४, ४७७, ४९६, ४९७, ५०९, ५२१, ५३०, ५९०/१, ५९५, ५९७, ६२७, ६३१, ६३६, ६४७, ६५८, ६६३, ६६५, ६७२, ६८८, ६९०, ६९१, ६९४, ७०४, ७०५, ७१३, ७१६, ७१९, ७२०, ७२५, ७३१, ७४४, ७५६, ७८९/२/अ, ७९७, ७९८, ७९९, ८०१, ८०२, ८०३, ८५१, ८६१, ८७६, ८८२, ८९६, ९०८९३७, ९४५, ९६२, ९६७, ९६८, ९६९, ९७६, ९८३, ९८६, ९८७, ९८८, ९९०, ९९२, ९९५, ९९६, ९९८, ९९९,

		<p>१०००, १००४, १००६, १००८, ११०७/१, १०२४, १०२७, १०३९, १०६०, १०७२, १०७५, १०८०, १०८२, १०८३, १०८५/२/ब/१, १०८९, १०९०/१, १०९५, १०९९, ११०२/१, १११७, ११२३, ११२४, ११३०/१, ११३५/२, ११५२११५७, ११६२, ११६५, ११६७, ११७४, ११७५, ११७६, ११८४, ११८५, १२१५, १२२८, १२३०/२, १२३५, १२४३, १२५०, १२८५, १३२३/१, १३२६, १३२८, १३३१, १३३५, १३४८, १३५०, १३५५, १३५६/१, १३६४, १३६८, १३७७, १३८०, १३८५, १३८६, १३९७, १३९८, १३९९, १४०१, १४०२, १४०३, १४०४, १४०५, १४०६, १४०७, १४०८, १४०९, १४१०, १४११, १४१७/२, १४१९, १४२०, १४२१, १४२५, १४२७, १४३०, १४३४, १४३५, १४३६, १४३७, १४३८, १४५५, १४५७, १४५८, १४६०, १४६५, १४७०, १५१०, १५१२, १५१५, १५२३, १५३२, १५४४, १५४६, १५४७, १५४९, १५५१/१, १५५१/२, १५५२, १५५४/१, १५५५, १५५७, १५६०, १५६१, १५८७, १५९५, १५९६/१, १६०४, १६०५, १६०९, १६११, १६१४, १६१६, १६१८, १६१९, १६२१, १६२२, १६२३, १६२४, १६२७, १६३०, १६३१/१, १६३२, १६३५, १६३७/१, १६३७/२, १६३७/३, १६३९/१, १६३९/२, १६३९/३, १६३९/४, १६३९/५, १६४०, १६४२, १६४४, १६४६, १६४७, १६४९, १६५२, १६५७/२/१, १६६२, १६६६, १६६८, १६७१, १६७४, १६७८, १६७९, १६८२, १६९९, १७०१, १७०२/२/अ/१, ब/१७०३, १७०४, १७१३, १७२२, १७२७, १७२८, १७३०, १७३१, १७३२, १७४२/१, १७४५, १७४७, १७४८, १७४९, १७५०, १७५६/१, १७६०, १७६६, १७७१, १७७३/२, १७७४/१, १७७७, १७७८, १५९८/१, १५९८/२, १५९८/३, १५९८/४, १५९८/५, १५९८/६, १५९८/७, १५९८/८, १५९८/९, १५९८/१०, १५९८/११, १५९८/१२, १५९८/१३, १५९८/१४, १५९८/१५, १५९८/१६, १५९८/१७, १५९८/१८, १५९८/१९, १५९८/२०, १५९८/२१, १५९८/२२, १०९६/१, १०९६/२, १०९६/३, १०९६/४, १०९६/५, १०९६/६, १०९६/७, १०९६/८, १०९६/९, १०९६/१०, १०९६/११, १०९६/१२, १०९६/१३, १०९६/१४, १०९६/१५, १०९६/१६, ४४४, ७९४/१/ब/११अ/१, २०६, २७८/१, १५५०/१, १५५०/२, १०३३, १४१५, १०३३, १४१५, ३९, २७८/१</p>
१५५.	काठापुर खुर्द	<p>,ब/अ/१३, ४, ६, ७-१, ८-१, ९अ, ब/१०, ११, १२, १४अ, १५, १७, १८, १९, २३, २४, २५, २८/१, २८/२, ३०, ३६, ३७, ४६, ७१, ७२, ७३, अ/७६, ८२, ९२अ, ९४, ११३, ११५/१, ११५/२, ११५/३, ११६/१, ११६/३, ११७/१११७ अ//१/ब ११७/१/ड ११७/१/इ ११७/१/उ, ११९, अ/११९, ब/११९, क/११९, ड/१२१, १२३, १२४/१, १२६, १२७, १२८, १२९, १३१, १३७/२, १३८, १४०/१, १४१/१, १४६, १६०, १६०२, अ/१६४/२, १६९, १७९, १८९</p>
१५६.	चांडोह	२८/ ,अ३७२/४
१५७.	जांबुत	<p>६, ४५, ८०, ८६, १८०, १८५/१/अ, २०४, २२१/१, २२२/१, २५७/१, २६०, ३६८/१, ३६९/१, ४०२/१, ४५९, ४८६, ४८७, ४९०, ५५४, ६००/१, ६०९/१, ६३८, ६५५, ६९९/१अ/२, ७६१, १४६</p>
१५८.	टाकळी हाजी	६६९, १२५७, १२४५/३, १२५६, १२०१, ९६६, ८६२/२/अ, ७१८/१, १७८३, ७६७
१५९.	डोंगरगण	<p>८०, ९०, ९४, ९७, १०५, १०९, ११०, ११३, १२०, १२१, १२८, १३१, १३२, १३४, १३६, १४२, १४३, १४५, १४६, १५१, १५२, १५४, १५५, १५७, १५८, १७५, १७८, १८८, १९२, १९६, १९८, २००, २०१, २०२, २०३, २०६, २०८, २११, २१४, २२२, २२५, २३०, २३३, २३८, २५२, २६९, २७१, २७४, २७५, २७६, २७७, २८२, ३१०, ३२१, ३३२, १७७/१, ३१५/१, ३२२/१</p>
१६०.	पिंपरखेड	५६, १०७, ३६०, ३८१/२, ३९४, ४०५, ४१०, ४३०/१, ४४४, ४५७, ४६२, ४६३, ४६७,

		४६८, ४९४/१/अ, ०४९८/१/२, ५०५अ, ५१३, ५३३, ५६४, ५६८, ५९५, ७२८, ७४७, ७५५, ७८२, ७८३, ७८५, ७८६, ७८९, ७९५, ७९९, ८११, ८१७, ८२२, ८७६, ८८३, ८९९, ९०८, ९५६, ९९३, १००७, १००९, १०१०, १०१२१०२०, १०२५, ११३३
१६१.	मुंजाळवाडी	१६, १७, ४८, ६४, ६८, ७०, १३३, १६५, १६९, १७१, १७७, १८५, १८८/१, १९१/२, २११/१, २१२, २१३, २१८, २२०, २३४, २४३, २४८, २५२, २८५, २८८, २९२, २९८, २९९, ३०६, ३२५, ३२६, ३२७, ३३१, ३३३, ३३९/१, ३४७, ३५६/१, ३५७, ३५८, ३५९, ३६५, ३७१, ३७७, ३८१४०१, ४८९, ५०९, ५१०/१, ५१८, ५२०, ५२१, ५२५, ५३२, ५४२, ५५७, ५६४, ५८०, ५८५, ५९५, ५९७, ५९८, ६०८, ६३८, २०८/३
१६२.	म्हसे बु.	२४२, १६३
१६३.	वडनेर खु.	१/८, १/१२, ५/४
१६४.	शरदवाडी	११, ११७, ३६, ४०, ४३, ४५, ४६, ३७, ३८, २५५, २५७/१/अ, २६२, २७२/१, ३१३/१, ३१७, ३१८, ३२७, ३५६/१, ४२४
१६५.	सविंदणे	१९४७, १६२१/१, ८०७, ८८८, २११६, १८९९, १६५६, २३५४, ८८३, १६६९, १६१७/१, २१२३, २३३५, ८०९, ८२७, २११८, ८७७/१, ८१८, ७८१, २२८५, ८८७, १५४३, १५४४, १५४५, ८६२, १३१८, १६०४
१६६.	साबळेवाडी	१९७, १२९
भामा आसखेड प्रकल्प		
खेड तालुका		
१६७.	शेलु	३८४
१६८.	करंजविहीरे	३५६, ३९, ३७, २६
१६९.	आसखेड खु.	२८९, १५९, २३१, १२४, ४५, ४१, ३३, ८
१७०.	गोणवडी	४१/१, ४७, ४८, ५४
१७१.	कोरेगाव खुर्द	२७१
१७२.	पिंपरी खुर्द	१६, ३२, ४२
१७३.	आळंदी	७४/१/२/१, ७४/१/२/३, ९६, १३२, १३४/१, ०१३४/४/२, १३६/७, १६४, १६५/२, १६८/१, १७९/१, १७८/१, १९९, २१३/२, ६९, ९१/१, १३६/३/ २
१७४.	मरकळ	१५५, १७५, १७८, १९४, २५१, ३९५, ४५६, ४७२, ४९२, ५३३, ५५९, ५७४, ५८०, ५९०, ६०९, ०६१३/१/२, ६१३/१, ३१४, ६१६, ६१७, ६२२, ६५३, ६७१, ६७२, ६७४, ६७५, ६७६, ७१८, ९१०, १०१२, ११८३, १२६४/१, १२६४/२, १२६४/३, १२६५, १३४१, ५६४/३, ६३३/१, ६६०/३
१७५.	गोलेगाव	११६, ३५५
१७६.	पिंपळगाव तर्फे चाकण	११३/२, १७३/१
१७७.	चांदुस	५६८, ५९६, ५०१/१, २४९, २६८, ५९९, ३७/१, ६२५, ६२९, ६३०, ६३३, ६३४, ६३७, ३७/२, १५६, ५९८, ५६८, ५५/१, ४२९, ११४, २३७
१७८.	कुरुळी	९७/१, १४३/१, १७८, २३४, २९०/४, ३०९/१, ३१८/१, ३६३/१, ३६५, ३६६, ३६९, ४१०, ४३७, ४६३/१/१/१, ५३५, ५५३, ५६०, ५६२, ०६११/१/२, ०६३५/१/१, ०६३५/१/२, ६३९, ६४१, ६५०, ६८०/४
१७९.	मोई	९१, ९२, ११८, १४७, १६७, १८३, १८५, २६१, २८२, २८३, ३०७, ३०९, ३१८, ३४४, ३४८, ३४९, ३६८, ३६९, ३७०, ३८३, ३८५, ३९५, ४१७, ४४०, ४५०, ४५२, ४५६, ४६४, ५५०, ५७५, ५८१/३, ६३३, ६४९, ६५२, ५०२/१

१८०.	सोलु	२१५/२, २८२
१८१.	चाकण	१८५४, २२१८, २२८७, २२९३, २२९७, २३००, २३१८, २४१५, २४५८, २१९५१३, ३३१/५, ३७०, ६१४, ८२६, ८३५, ८४२, ८४४, ८४६, ८४७, ९३, २३०१
१८२.	कोयाळी तर्फे चाकण	३८५, १६४, २०२, २३६, २४१, २८७, ५५५, ८०२, ८८८/१, ११४४, ११७४, ११९०, ५०, ७७, ८१
१८३.	वडगाव घेनंद	७१/२, ७५, ६८३
१८४.	भोसे	७१०, १६७
१८५.	शेलगाव	२३, ४५/१
१८६.	पिंपरी बु.	१००, १६८, ५०, ५११/१, ८०५/१, ५४
१८७.	कोरेगाव बुद्रुक	३१२, ४९२/२
१८८.	आसखेड बुद्रुक	६३, १९६
१८९.	कुरकुंडी	२००, ४७५, ४८६, ४९०, ४९६/१, ६७२/२, ७१७
१९०.	निघोजे	५३, ८८, ३९१, ४१६, ४२८-२, ४२८-४, ४३०, ४४८-५, ४६८, ४९७, ५०५-२, ५५६-१, ५५८, ५६०, ५७१, ५८०, ५९२, ५९६, ६३५, ६५२, ६६१-२, ७४४, ७५८, ७५९, ७६४, ८१६, ८२९, ८३०, ८६१, ८३६, ८३७, ८३८-१, ८३८-२, ८३९, १०, २८२, ४०७, ४११, ३७४
भामा आसखेड प्रकल्प हवेली तालुका		
१९१.	वाडेबोल्हाई	३३९, ३७३, २७०, २६७/२, ३४०, ३६२, ४०४, २४७, ४९७, २७५
१९२.	फुलगाव	१५९
१९३.	राहु	१०५१, ९८०, ८१७, ५९८, १५१/५/ब, १५२/२, २४९२३६, १२४०/१
१९४.	पिलानवाडी	३१०, ३१३, ३२६/४, ३३७/१/अ/६, ३३७/२, ३०६, २१९, २३०/२, २३२/४, २३४, २८८, २९२, ७३
१९५.	टेळेवाडी	१३२, १६१, १६१, २०८, २०९/३, २१२/१, ५-३, ६०, ६२, ६४, ८४, ९२, ९३, ३०
१९६.	कोरेगाव भिवर	१४४, १७९, १८२, १८३, १९०/३, १९१/३, १९४/२, १९४/४, २०२२०३/४
१९७.	वाळकी	४-२, २७, ३६, ४४, ८४, ८५, ८७, ९५, ९६/३, ९८, १०२, १०७, ११०, १११, ११३, ११५, ११६, १२३, १२९, १४६, १५९, १६२, १९२, २०४, २१३, २१६/१, २१६/२, २१६/३, २३२, २४३, २६४, २७०, २८६, २८८, ३०५, ३१०, ३१९, ३२४, ३२७, ३३०, ३३३, ३४३, ३६७/१, ३७२, ३७५, ३७६, ३८०/१, ३८०/२, ३८०/३, ३९४, ३९६, ४२७, ४३०/१, ४६१, ३६५
१९८.	देवकरवाडी	३९२, ३९५, ४२५, ३८६, ४४६२७, ३१८, ४२७, ४२१, ३३९, ३७२, ४४४, ३४१, ४४५६८
१९९.	मिरवडी	२९, १५७, २००, १२५/१, १५३, ४४६७८, २०५, १४४/१, १४४/३, ३३३/२, १८/ ,अ१ २०१, १७५, ९३/१, ९३/२, १९८, १९३/१, १४८१५२, १४७
२००.	दहितणे	१८६, ३२३,
२०१.	चन्होली खुर्द	२७९, ४१९, २६०/१
२०२.	धानोरे	२२/१, ३६२/१, ३६६/२
२०३.	खराबवाडी	३८५
२०४.	नाणेकरवाडी	३५९/१
२०५.	कडाचीवाडी	७१४

२०६.	संतोषनगर	४५, ५४, ५६, ५८, ६०, ७४, १२२, १३०, १३९, २८२, २८७/१, ३०१, ३०२, ३०३
निरा देवघर प्रकल्प		
२०७.	वाटार हिमा	२७४, ३२०, १७२, ४९३
२०८.	पिसावरे	८२१, ८२५, ८, १०६३, १२, १३६, ३७८, ७१७, ७८९, ९५६, ७५१, ९७८
२०९.	नांदगाव	११६२, ११८७, २०३, ४१८, ४३०, ९९२, ९९९, १२७, १९१, १९८, २०५, २२९, २३७, २७८, ११२४, २८०, ११२७, १५७, १९७, ३११, ३२३, ९८, ९८२, ९२५/अ, १९७, ९९९, अ/
२१०.	उत्रोली	१०७२, १०७३, ९७३
२११.	वडगाव डाळ	३६, ४४, ३५५, ३६३, ४४५, ४५७, ८३
२१२.	गवडी	१२१, १२७, १३०
२१३.	शिंद	१२१/१, १२१/२, १२४/१, १२४/२, १२४/३, १२५/२, १२५/३, १२६/१, १२६/२, १२६/३, १२५/१
२१४.	नाटंबी	७४७, २११, ५२, ७५८, २१८, २४८
२१५.	पान्हवळ	१०४, १४६, १७३, ५०७, ३१८, ३२४, ३२६
२१६.	करंजे	,ब१८८१५५, ३९५, ६२५
२१७.	भोर	२३३, १६, २७४/२, २७१/५, १०६/१, २५८/५, २०३/१, २०४/२, २३४, २१४/२, २४६/२, २५२
२१८.	वेनवडी	६३५, ९०, ८६, ,अ६२२३८२, ३५४, ४०९, २४७, २४३, २४५, ९५
गुंजवणी प्रकल्प		
२१९.	हिवरे	८४७, १२३, ३९९
२२०.	थोपटेवाडी	१, ११६, १५६, १६८, १७९, १८१, ५४८, ५६८, ५०२, ४२, ९१, ११३, १२३, १२४, १२५, १२७, १२८, १५८, १६५, ४०४, ४३६, ४८२, ४८५, ६४०, ६५०, १३१
२२१.	जेऊर	४५, १३७, १४०, १४६, १४८, १६८, १७२, २१६, २१९, २२०, २४३, २४४, २५९, २६२, ५१४, ५४४, ५५०, ५६१, ६०३, ६८३, ८५१, ८५२, ९०९, ९११, १०९४, १९८४
२२२.	पिसुर्ती	११७, ११९, १७७, २०७, ५३५, ५७४, ५७५, ५८०, ५८२, ५८३, ५९५, ५९८, ६१२, ६१३, ६६४, ६६७, ६९४, ७०४, ७१६, ७२७, ७३०, ७३२, ७३४, ७३९, ७५२, ७५४, ७५६, ७६२, ७६६, ७७६, ८२०, ८३३
२२३.	वीर	४६, ५१, ५६, २१६, ४८७, ९६७, १४७२, १४७४, १४७५, १४८२, १४८३, १४९९, १५०८, १५०९, १५४०, १७०९, १५०१/१, ९४१/१
२२४.	तोडंल	२८७, १९९, २६३, २२०.
२२५.	परीचे	२, ११४, १६६, ७७२, ८७२, १३५७, १३८८, १३८९, १४२२, १९७५, ,अ२६८८३४५८, ७४७/४, ७४७/३, ७४७/२, ७४७/१, ७४५/२, ७४५/१, ७६१, ७१७, ८२०, १७६
२२६.	हरणी	५, ११, १३, १७, २८, ३४, ३६, ८२, १००, १२६, १३०, १३१, १५३, २४६, २४८, २५७, २६०, २६१, २६३, २६५, २६७, २६८, २६९, २७१, २७३, २७५, २७७, २७९, २८२, २८६, २९४, ३०३, ३०५, ३०७, ३२७, ३२९, ३६०, ३७१, ३८०, ३८७, ३९१, ३९७, ४०१, ४०३, ४०६, ४२२, ४२३, ४२४, ४४०, ५०५, ७२०, ७५८, ७७५, ७८९, ९३२
२२७.	वाल्हे	७४, ९३४, ४३१, ४५८, ६४२, ९८५, ४३५, २३८७, ३२२६, ४७३९, ४७४२, ४४५३, ४४६१, ४४७५, ४९३९, २६२३, २५४४, ५७०८, ५७१०, ५७१८, ५७२३, ५०४३, ५५६१-१, ५९७५, ६११८, ४४३१, ४४३८-१, ४४३८-२, ४४३८-३, ५०६७-१, ५०६७-२, ५०६७-३, ५०६७-४, ५०६७-५, ५०६७-६, ५४४, ४५४१

२२८.	कर्नलवाडी	१२, १४, २१८, २२२, २२७, २४, २५१, २८, २९, २९५, ३२१, ३२४, ३३०, ३३५, ३३७, ३३९, ३४७, ३५, ३५२, ३५६, ३५८, ३६८, ३७०, ३७१, ,३७३३७५ ,३८१ ,३९ ,३९८ , ४०० ,४१ ,४१९ ,४४ ,४४५ ,४५ ,४६ ,४६४ ,४७ ,४७१ ,४८ ,५४ ,५४८ ,५६ ,५८
२२९.	गुळुचे	१२५, १३०, १५१, १९१, १९४, ३२५, ३५२, ३६७, ३७०, ३७३, ३७४, ३७६, ३९२, ४००, ४०१, ४१४, ४१५/२, ४२३, ४२७, ४२९, ४४२, ४४५, ४८१/ब/२ ,४८२ ,४८३ ,५६३ , ५९१ ,६०३ ,६०४ ,६०९६२५ ,, ६७२, ७७, ८०२, ८११, ८४४, ८७६
२३०.	माहुर	११३९, ११४१, ७३६, ११३८, १२५६, ८३७, ४४०/१, ४४१/१, ४३६, ४८, ३४१
२३१.	राख	७१२, ७१३, ७१५, ७९२, ७९९, ५४४, ५६०, ५४८, ६९५, ३११, ३१९, ३२८, ३८८, ३९६, ८०६, ८१०, ८०२, ८०५, ८६८, ८९५, ८९४, ८६३, ४४, ४५, ८८, ४७/१, ४९, ४८, ५९, ३१, ५५, १०९१, १०६५, ११९८, ११९५, १२०७, १२०२, ९२१, ९०६, १२०४, १०६७, १०३८, १०७०, १०६६, १०१८, ३९१, ३४, ९३७, ३८६, ९९८, ६९३, २०, ३९९, ८३१, ५६, ७१४, ६७, ३३६, ९१०, २४२, २४४, ८३७, २९६, ३६८, ३८५, ७०९, ८४४, २०८, १५९, १०५१, ५९६, ८३८, ६९८, २९४, ९३७, ४४४, ८९२, ४६, ५४९, ५५०, ३२९, ४७/२, ४०४, ५७, ८७५, ८७३, ८५०, ७८९, ६२, १०७८, ३४१, ९५, ९१५, १२६, ५३३, १०९४, ७९०, ४१७, १२११, ७१, १०६३, ९३०, ३४९, ५६०, ९३१, १०६४, ८४८
२३२.	मांडकी	१४२, ४६७, २०५, १९५, १९७, १७५३, ११८९, ८९६, १७९९, १८७५, १७६४, १७६४/१, १६८७, १८३७, १८१५, १८२५, ९५६, २२५, १६०६, १९२५, १८८७, १७९०, १५६०, १८३६, ३३८, १५६०, १३८, ९१८, १७१७, १७५९, १३२, १७५३, २२१, १८१३, २९१, १८०६, २२१, २२४, १४०, १४१, १४८, १५८, १६७, १२६, २१९, ३०८/२, ८९६, ४७३, १८१३, ८९६
२३३.	आडवली	२६४, ३१८, ३४६
२३४.	हिरपोडी	३१४, ६
२३५.	विंझर	१२४, ३१९, ७७१, ८४८, ७५०
२३६.	नसरापुर	२३५, ९८/१२
२३७.	केळवडे	५९५, २१६
२३८.	किकवी	९५/१, २९६, ३१३, २५६, २६३, ४८, ७२, ७५, ९४/२
२३९.	केतकावणे निम्मे	२२३/ब
२४०.	सारोळे	३०३
२४१.	केजळ	६८४, ७५१, ७५५, ३७५, ६८४, ७४६, ७४८, ४३३, ४११,
२४२.	सावरदरे	२१९
२४३.	पांडे	१२६, १३०, १९४, २६६,
२४४.	वागजवाडी	४५८, ४६१,
२४५.	भोंगवली	२९८, १०१५, १०१, ८४९, ६४५, १२३०, १२०७, ३४५, ४८०, ३१०, १९९, ५९४, ११९४, ११९५, ११९६, २३५, ६९८, ७८९/१, ३४, ९२१, ७०३/१, ६७४, ९२४, ९५४, ९६०, ९६७, ९८५/१, ९९२
२४६.	निगडे	७०३, ६९७, ६३१, १५४, १४७, ६०, २७६, ९१.
२४७.	दिवळे	५१५, ६५८, ५९९/अ ,५२३ब/
२४८.	देगांव	२०३, ५६, ३३२, ३५६, ३१८, ४०२, ३५६,
२४९.	जांभळी	२१०, २११, ६८५,

२५०.	विरवाडी	१७२, १९४
२५१.	जातेगाव बुद्रुक	१९१/१/अ/१, १९१/४, २२८, २७४, ४३, ४८, ४९, ५०, ८२, ८३/१, ८३/२, ८३/३, ८८, ९८, १०२, १२४/११२४, /२, १२४/३, १२६, १७६, १७८, १७९, १८६, १९४, १९६, २०६, २०८, २०९, २२०, २२२, २३३, २६८, २९४, २३९, ३४०, ३५३, ३८३, ४११, ४१७, ४१८/२, ४२२, ४२३, ४३१
२५२.	मुखई	३७/अ, ३७, ब/३७, क/३७, ड/४३, अ/४३, ब/४३, क/४३, ड/७८, ८२, २७६, ३०६, ३७०, ३७१/२, ३९४, ३९५, अ/३९५, ब/३९५, क/३९५/ड, ३९६/१, ४०३
२५३.	वीर	७३२, १६०५, १७८४, १८२५
आरळा कळमोडी प्रकल्प तापुणे .खेड जि .		
२५४.	पापळवाडी	११
२५५.	कडधे	१२१/१, १२१/४, १३०, १३१, १६९/१, १७१/१, २०६/६
बोपगाव रायता प्रकल्प		
२५६.	चांबळी	९८, २४३, २४६, २४८, ३६८, ३९१, १००७
२५७.	हिवरे	८८४, ८७८, २१९
२५८.	बोपगाव	२१२, ५०५, ५४७, ६५०
२५९.	भिवरी	५७७, ११७५

सदर शासन परीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून संकेतांक २०२४०२१५१४१७४८३३१९ असा आहे. सदरचे परीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

आपला,

(डॉ. श्रीनिवास कोतवाल)
शासनाचे उप सचिव

प्रत:-

१. मा. मंत्री (मदत व पुनर्वसन) मंत्रालय, मुंबई
२. मा. प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन) मंत्रालय, मुंबई
३. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे
४. जिल्हाधिकारी, पुणे
५. उप सचिव (पुनर्वसन) महसुल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
६. अपर जिल्हाधिकारी, पुणे
७. जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पुणे
८. संबंधित तहसिलदार, जिल्हा पुणे